

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१५-१६ करीता मागासवर्गीय कल्याण (राज्यस्तर) साठी अर्थसंकल्पीत करण्यात आलेल्या तरतूदीचे वाटप - अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (लेखाशिर्ष २२२५ ४१२२) - अंतर्गत जुलै, २०१५ मधील पुरक मागणी.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१५/प्र.क्र.०८/कार्यासन.६

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: ०७ ऑक्टोबर, २०१५

**वाचा -**

- १) वि.वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०१५/प्र.क्र.८२/अर्थ-२, दि.३०.०३.२०१५
- २) वि.वि, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०१५/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.१७.४.२०१५
- ३) वि.वि, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण २०१५/प्र.क्र.३४/ कोषा.प्रशा.५, दि.२४.७.२०१५
- ४) वि.वि, शासन परिपत्रक क्र. पुरक २०१५/प्र. क्र.१४०/अर्थ-३, दि. ०१ .८.२०१५
- ५) आदिवासी विकास विभागाची नस्ती क्रमांक -आस्था २०१५ प्र. क्र. ८७/ का-१५

**शासन निर्णय-**

आदिवासी उपयोजनेंतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षाकरीता मागणी क्र. टी-५ अंतर्गत मुख्य लेखाशीर्ष २२२५, अनुसुचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण अंतर्गत पंचवार्षिक योजनेंतर्गत योजना-०२, अनुसुचित जमातीचे कल्याण ७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना राज्ययोजनेंतर्गत योजना (०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना - अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, (२२२५ ४१२२) २८, व्यावसायिक व विशेष सेवा या उद्दिष्टाखालील पुरक मागणी (जुलै २०१५) द्वारे रु. ४३.६२ लक्ष निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

२) या अर्थसंकल्पित निधी पैकी वित्त विभागाने संदर्भ क्र.५ नुसार रु. ४३.६२ लक्ष निधी पैकी ७०% च्या प्रमाणात रु. ३०.५३ लक्ष इतका निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना खर्चासाठी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (BEAMS) प्रणालीत वितरीत करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

३) सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला आहे. नियंत्रण अधिकारी /विभागप्रमुख यांनी खर्चासंबंधीच्या सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात सदर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी.तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय / उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधीत नियंत्रण अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४) उपरोक्त शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ संदर्भ क्र.२५६ /व्यय-१४ दि.०९.०९.२०१५ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१००७१८१६२०५९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भगवान सावंत )

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक ( ३ प्रती )
२. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
३. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
४. व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
५. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
६. संचालक, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
८. संचालक, लेखा व कोषागरे, नवीन प्रशासकीय इमारत, मुंबई -३२.
९. महालेखापाल (लेखापरिक्षण) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई /नागपूर.

१०. विभागीय आयुक्त, मुंबई / नागपूर / औरंगाबाद / नाशिक / अमरावती / पुणे.
११. सर्व जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन विकास समिती.
१२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१३. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
१४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
१५. सर्व उपसचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१६. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, ५ वा माळा, विधानभवन, मुंबई.
१७. उपसंचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे / पुणे/ नाशिक/ औरंगाबाद/ अमरावती/ नागपूर.
१८. सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय
१९. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२०. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. ग्राम विकास व जलसंधारण विभाग (बजेट / का-२३/ का-२७), मंत्रालय, मुंबई.
२२. सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
२३. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नागपूर.
२४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
२५. निवड नस्ती (का-६).